

13th November, 2021

To, Corporate Relationship Department BSE Ltd. P. J. Towers, Dalal Street, Mumbai- 400001

BSE Scrip Code: 531813 and Scrip Id: GANGAPA

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Clippings of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper publication of Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2021 published in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) on Saturday, 13th November, 2021.

You are requested to take note of the above for your records.

Thanking you, Yours faithfully,

For Ganga Papers India Limited

Shivi Kapoor

(Company Secretary & Compliance Officer)

Encl: a/a



GANGA PAPERS INDIA LTD.

CIN: L21012MH1985PTC035575

City Office D-8, Sanskriti Prangan Society, S. No. 131 Works and Registered Office : Gat No. 241, Bebedohal, Tal. Maval

Dist. Pune - 410 506 Mob. : +91 6386208117, +91 9156216063 **Website :** www.gangapapers.com

Baner-Balewadi Road, Baner, Pune - 411045 Dist. Pu E-mail : info@gangapapers.com Websit

FINANCIAL EXPRESS

BACIL PHARMA LIMITED

Regd. Office: 71, LAXMI BUILDING 4TH FLOOR, SIR P. M. ROAD, FORT, MUMBAI: 400001 EXTRACT OF THE STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDING ON 30/09/2021 (Amount in Lakhs)

Sr. No.	Particulars	Guarter Ended 30.09.21	Guarter ended 30.09.20	Half year ended 30.09.21	Half year ended 30.09.20	Year ended 31.03.21
1	Total income from Operations	-	-	1.2	- 5	-
2	Net Profit / Loss for the period (before Tax,					
	Exceptional and / or Extraordinary items)	(7.79)	(0.71)	(10.15)	(1.33)	(23.97)
3	Net Profit / Loss for the period after tax (after	10 10	88 88		16 KB	(5) (48)
	Exceptional and / or Extraordinary items	(7.76)	(0.70)	(10.12)	(1.31)	(23.92)
4	Total Comprehensive Income for the period	5-5-5-5-5-5	0.400.000	*************	11111111111111	0.000.000.000.00
500	[Comprising Profit / Loss for the period (Aftertax)					
	and Other Compreshensive Income(Aftertax)]	(4.15)	0.44	(0.39)	11.44	0.47
6	Equity Share Capital	589.00	589.00	589.00	589.00	589.00
8	Earnign PerShares (of Rs.10/-each)	2300000000			9075375940	10000000000
325	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	(0.13)	(0.01)	(0.17)	(0.02)	(0.41)
	2. Diluted:	(0.13)	(0.01)	(0.17)	(0.02)	(0.41)

Note: The above is an extract of the detailed format of the Un-udited Financial Results for the Quarter and Half- year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter and half-year ended 30th September, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com)

For and on behalf of Board

Director DIN: 01136800 **GANGA PAPERS INDIA LIMITED**

Regd. Off: 241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune-410506. Email:- compliance.gpi@gmail.com; Website:- www.gangapapers.in CIN:- L21012MH1985PTC035575 Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021 Rs. In Lacs Quarter | Six Month | Quarter | Year

Particulars .	ending 30-03-2021 Unaudited	ending 30-09-2021 Unaudited	ending 30-03-2020 Unaudited	
Total income from operations (net)	4,813.53	12,795.59	3,430.51	17,660.89
Net Profit' (Loss) from ordinary activities after lax Net Profit' (Loss) for the period after lax	67.02	280.68	46.05	413.42
[after Extraordinary items]	67.02	280.68	46.05	413.42
Equity Share Capital	1,078.89	1,078.89	1,078.83	1,078.89
Reserves Jexauding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	_		823.24
Earnings Per Share (before extraordinary items) Jof Rs.107-each)Basic and Diluted Earnings Per Share (after extraordinary items)	0.62	2.60	0.43	3.83
Jof Rs.107-each/Basic and Diluted	0.62	2.60	0.43	3.83
Note: The above is an extract of the detailed formation	of Quarterity (A	nnua Financia	Results filed	with the Stock

NOTO: I he above is an extract of the detailed format of Quarienty (Annual Financial Results filed With the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI Justing and Other Disclosure Requirements | Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.

(Chalmian & Director)

National Aluminium Company Limited (A Government of India Enterprise)

Nalco Bhawan, P/1, Nayapalli, Bhubaneswar-751 013, Odisha, India CIN: L27203OR1981GOI000920 A NAVRATNA COMPANY



Extracts of Financial Results for the Quarter and Six Months ended September 30, 2021

Sol/-

Prakash Shah

Standalone Consolidated													
	Particulars	Quarter Ended		Six Month	Six Months Ended Year En			Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	
SI. No.		30/09/2021 (Unaudited)	30/06/2021 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	30/09/2021 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	31/03/2021 (Audited)	30/09/2021 (Unaudited)		30/09/2020 (Unaudited)			31/03/2021 (Audited)
1,	Total Income from Operations	3,592.18	2,474.55	2,374.89	6,066.73	3,755.52	8,955.79	3,592.18	2,474.55	2,374.89	6,066.37	3,755.52	8,955.79
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	1,016.07	461.61	155.00	1,477.68	179.67	1,316.52	1,016.07	461.61	155.00	1,477.68	179.67	1,316.52
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,016.07	461.61	155.00	1,477.68	179.67	1,316.52	1,016.17	461.36	154.82	1,477.53	179.55	1,316.40
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	747.70	347.73	107.45	1,095.43	124.08	1,299.53	747.80	347.48	107.27	1,095.28	123.96	1,299.41
5.	Total Comprehensive Income for the period Comprising Profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	760.12	346.23	117.12	1,106.35	130,50	1,323.36	760.22	345.98	116.94	1,106.20	130.38	1,323.24
6.	Equity Share Capital	918.32	918.32	932.81	918.32	932.81	918.32	918.32	918.32	932.81	918.32	932.81	918.32
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						9,762.38						9,760.69
8.	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.5/- each) (not annualised):												
	1. Basic 2. Diluted	4.07 4.07	1.89 1.89	0.58 0.58	5.96 5.96	0.67 0.67	6.97 6.97	4.07 4.07	1.89 1.89	0.57 0.57	5.96 5.96	0.66 0.66	6.97 6.97

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com; and Company's website, www.nalcoindia.com.

- (1) In absence of Audit Committee, the Financial Results have been approved at the meeting of the Board of Directors held on 12th November, 2021. Limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors of the Company.
- (2) The consolidated financials for the quarter and six months ended 30th Sep, 2021 does not include the financials of M/s. Khanij Bidesh India Limited, the joint venture company, due to non-availability of its financials which is not material. It includes financial results of M/s. Angul Aluminium Park Private Ltd., Utkarsha Aluminium Dhatu Nigam Limited, and GACL-NALCO Alkalies & Chemicals Private Limited.
- (3) Based on the recommendation of the Board, the shareholders of the Company approved final dividend of Rs. 1/- per equity share (20% on face value of Rs. 183.66 crore for the FY 2020-21 at its 40th annual general meeting held on 30th September, 2021 and the same was paid out on 25th October, 2021.
- The total amount of dividend pay out for the FY 2020-21 is Rs.3.50 per equity share (interim dividend of Rs.2.50/- per share and final dividend of Rs.1/- per share) amounting to Rs.644.27 crore.
- (4) The Board has approved interim dividend of Rs. 2.00 per share (i.e 40% on a face value of Rs. 5/- each) which amounts to a total of Rs. 367.33 crore.

(5) Figures pertaining to previous periods have been regrouped, recasted and rearranged, wherever necessary.

Place: Bhubaneswar Dated: 12th November, 2021

Date: 12.11.2021

Place: Mumbal

(CA Sridhar Patra) Chairman-cum-Managing Director

DIN: 00080136

Rs. in Crore

DATIWARE MARITIME INFRA LIMITED

(FORMALY KNOWN AS RUIA AQUACULTURE FARMS LIMITED) 1st Floor Adams Court, Baner Road, Pune 411 045 CIN: L05000PN1992PLC177590 Email id info@datiware.com / website: www.datiware.com PART I - Statement of Standalone Unaudited Results for the guarter and

six months ended on 30-09-2021 Rug									
Sr.	PARTICULARS	Qua	rter Ended	on	Six Month	Ended on	YEAR to Date		
	, second year	30/09/21 UNAUDITED	30/06/21 UNAUDITED		30/09/21 UNAUDITED	30/09/20 UNAGOITED	Ended on 31/03/2021 AUDITED		
1	Total income from operations	151.02	22.29	140.66	173.31	170.34	373.28		
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	-15.40	-24.01	-57.81	-39.41	-56.45	+132.08		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	-15.40	-24.01	-57.81	-39.41	-56.45	-132.08		
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	-15.40	-24.01	-57.82	-39.41	-56.45	-132.55		
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	-15.40	-24.01	-57.82	-39.41	-56.45	-132.55		
6	Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10 each, Fully Paid)	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-499.95	-484.56	-384.45	-499.95	-384.45	-460.55		
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Dilued	-0.31	-0.48	-1.16	-0.79	-1.13	-2.65		
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/-	0.21	0.40	116	0.70	112	2 86		

Notes: 1. The above results are reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12/11/2021. 2. Figures has been regrouped / rearranged / reclassified. reworked wherever necessary. 3. The company organised business into two segments- Acquaculture & Ship building . Segmentwise results are attached. 4. The financial results for the above periods have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)

Rules 2015 (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with the relevent rules and circulars issued.

Place: Pune, Date: 12/11/2021 Jayashree A. Patil, Managing Director

For and on behalf of the Board

QUASAR INDIA LIMITED

CIN: L67190DL1979PLC009555 Regd. Off.: 305, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, Delhi-110085 Mob:+91 9625304043 | Email: quasarindia123@gmail.com Website: www.guasarindia.in

Extracts of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2021

SI		Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
io.	Particulars	30/09/2021 (Unaudited)	30/09/2021 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)
~ 1	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	11.42	21.75	16.68
	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	6.62	12.73	12.30
	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	6.62	12.73	12.30
	(after Exceptional and/or Extraordinary items)	4.89	9.41	9.10
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)		500,000	2000000
	and other Comprehensive Income (after tax)]	4.89	9.41	9.10
	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown	535.25	535.25	535.25
3.	in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs.10/- each)	16.47	16,47	17.76
	(for continuing and discontinued operations) -	20120	72702	7232
	1. Basic :	0.09	0.18	0.17
N	2. Diluted :	0.09	0.18	0.17

- 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Website of
- the Company i.e (www.quasarindia.in) & website of the stock Exchange(s) (www.bse-india.com) The above result have been reviewed by the audit committee and approved by the Board at their meeting held on 12th November, 2021. 3. The Financial result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with ind-as rules (As amended). For and on behalf of the Board of Directors

For Quasar India Limited Harish Kumar (Director)

CONSOLIDATED

Place: New Delhi DIN: 02591868

TOURISM FINANCE CORPORATION OF INDIA LIMITED Regd. Office: 4" Floor, Tower-1, NBCC Plaza, Pushp Vihar, Sector-V, Saket, New Delhi-110017 Ph.: +91-11-29561180, Fax: +91-11-29561171

Email: ho@tfciltd.com, Website: www.tfciltd.com, CIN: L65910DL1989PLC034812 EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

100		Standalone						Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended	Year Ended
		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.06.2021	30.09.2021	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	6,571.50	6,592.07	6,480.04	13,163.57	12,788.90	25,850.69	6,571.50	6,592.07	13,163.57	25,850.69
2	Net Profit for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	2,724.88	2,845.06	2,714.09	5,569.94	5,060.96	10,095.37	2,724.71	2,845.06	5,569.77	10,091.92
3	Net Profit for the period before tax (after exceptional items and/or extraordinary items)	2,724.88	2,645.06	2,714.09	5,369.94	4,860.96	9,985.37	2,724.71	2,645.06	5,369.77	9,981.92
4	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extraordinary items)	2,164.88	2,120.06	2,194.09	4,284.94	3,850.96	8,074.74	2,164.71	2,120.06	4,284.77	8,071.29
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,164.88	2,120.06	2,427,97	4,284.94	4,084.84	8,255.25	2,164.71	2,120.06	4,284.77	8,251.80
6	Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	8,071.67	8,071.67	8,071.67	8,071.67	8,071.67	8,071.67	8,071.67	8,071.67	8,071.67	8,071.67
7	Other Equity (Reserves excluding revaluation reserve)	W	11 - 22			200		(A CS/A)(A)			
8	Earning Per Share (Face value of ₹10/- each) (not annualised)										
	- Basic (₹)	2.68	2.63	2.72	5.31	4.77	10.00	2.68	2.63	5.31	10.00
	- Diluted (₹)	2.68	2.63	2.72	5.31	4.77	10.00	2.68	2.63	5.31	10.00

Notes:

Place: New Delhi

Date: November 12, 2021

- The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at the meeting held on November 12, 2021. These results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company, who have issued an unmodified report thereon,
- . The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Half Yearly. Financial Results are available on the Stock Exchanges websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's Website www.tfciltd.com.

By order of the Board for Tourism Finance Corporation of India Ltd. (Anirban Chakraborty) Managing Director & CEO

INDIA FINSEC LIMITED

Date: 12.11.2021

Regd. Office: D-16, First Floor, Above ICICI Bank, Prashant Vihar, Sector-14, Rohini, New Delhi-110085 CIN: L65923DL1994PLC060827 E-Mail Id: Indiafinsec@gmail.com, Website: www.indiafinsec.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021 (IND-AS COMPLIANT) (Rs. In lacs)

STANDALONE

	Particulars		IMPONEONE		CONTOCUENTED			
Sr. no		Quarter Ended 30-Sep-21 (Unaudited)	Half Year Ended 30-Sep-21 (Unaudited)	Quarter Ended 30-Sep-20 (Unaudited)	Quarter Ended 30-Sep-21 (Unaudited)	Half Year Ended 30-Sep-21 (Unaudited)	Quarter Ended 30-Sep-20 Audited	
1	Total income from operations (net)	16.33	34.16	4.92	520.38	1009.23	515.11	
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and Extraordinary Items)	11.45	18.87	(34.09)	124.80	364.58	204.24	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and Extraordinary Items)	11.45	18.87	(34.09)	124.80	364.58	204.24	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	11.49	16.98	(34.43)	94.46	276.14	141.94	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	11.49	16.98	7.48	94.46	276.14	183.85	
6	Paid-Up Equity Share Capital	2,494.17	2,494.17	2,494.17	2,494.17	2,494.17	2,494.17	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)	1,956.35	1,956.35	1,923.67	2,755.22	2,755.22	2,376.98	
8	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted:	0.05 0.05	0.07 0.07	(0.14)	0.38 0.38	1.11	0.57 0.57	

- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results is available on the Stock Excianges websites i.e. (www.bseindia.com) and also available
- on the Company's Website www.indiafinsec.com. The aforesaid results were placed before and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th November, 2021.

3 The consolidated results include those of the subsidiary Company viz. IFL Housing Finance Limited. For India Finsec Limited

Gopal Bansal Date :12.11.2021 Chairman & Managing Director Place: New Delhi DIN:01246420



GKB OPHTHALMICS LIMITED CIN: L26109GA1981PLC000469

Regd. Office: 16-A, Tivim Industrial Estate, Mapusa Goa. 403 526

Tel No. (0832) 2257253 / 6714444, Fax No. (0832) 2257044, E-mail: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021 Rs.in Lakhs Standalone Consolidated Quarter ended Half year ended Half year ended Quarter ended SI. ended ended **Particulars** No. 30/09/2021 30/06/2021 30/09/2020 30/09/2021 30/09/2020 30/09/2021 30/06/2021 30/09/2020 30/09/2021 30/09/2020 31/03/2021 31/03/2021 Inaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from Operations 2,134.31 1,852.72 1,538.10 1537.09 3,390.82 2,268.16 5,687,82 703.39 486.50 527.42 1,189.89 735.24 2 Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax) (103.74)(118.70)(222.44)(156.69)(23.33)36.49 13.16 (242.06)(83.01)(312.11)(41.51) (95.73)13.16 (242.06)3 Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and before Tax) (222.44)(228.80)(41.51) (155.12)(118.70)(312.11)(23.33)36.49 (103.74)(95.73)Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and Tax) 17.18 (120.16)(225.36)(312.11)(210.79)(19.18)36.36 (25.42)(211.07)(74.83)(105.20)(95.73)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 12.72 (107.43)(122.39)(247.92)34.13 (205.45)(111.96)(92.92)(229.82)(306.49)(22.61)(21.41)Equity Share Capital 504.06 504.06 504.06 504.06 504.06 504.06 504.06 504.06 504.06 504.06 504.06 504.06 Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) (0.50)(0.39)(4.19)(1.80)a) Basic (in Rs.) (2.09)(2.38)(1.90)(4.47)(6.19)(4.18)(0.67)0.27 (0.50)(0.39)(4.19)(1.80)(2.09)(4.18)(0.67)0.27 (2.38)(1.90)(6.19)b) Diluted (in Rs.) (4.47)

- Notes: 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 11, 2021. The statutory auditors have carried out a limited
- review of the financial results and have issued an unmodified review report thereon. 2. The Group operates in one primary segment only, i.e. Ophthalmics Lenses and therefore Ind AS 108 - Operating Segment is not applicable
- 3. Order received from the Industrial Tribunal and Labour Court on 18-Jun-21 (in the name of GKB Vision Limited, subsequently rectified order passed in the name of the Company on 28-Jul-21) pursuant to dispute raised by the Company's Workers Union on wage settlement, to be made effective from 1-Nov-07. The Company is in the process of quantifying the impact of the order. The Company has filed a writ petition in the high court of Bombay at Goa contesting the order. Based on opinion of the legal counsel the Company has a good case in succeeding in getting the matter decided in its favour and accordingly no provision has been made in the books of account for the quarter and half year ended September 30, 2021.
- 4. The figures for the previous year/ periods have been reclassified/ regrouped wherever necessary to conform to current period presentation.
- 5. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.gkb.net).

For GKB Ophthalmics Limited K.G.Gupta Managing Director DIN: 00051863

Jump Networks Limited CIN: L92412MH1992PLC067841

Regd. Off.: #212, 2nd Floor, Trade Centre, G. Block Opp. MTNL, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051. Phone: 8108106033; Email: corp.iris@gmail.com; Web: www.jumpnetworks.in Extracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2021

	Standalone						
Particulars	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)				
Total income from operations (net)	.0.00	14,371.204	3,432.96				
Net Profit/(Loss) for the period	1110000000000	NAME OF TAXABLE PARTY.	Security Control				
(before tax and exceptional items)	(29.709)	1221.618	862.76				
Net Profit/(Loss)for the period before tax							
(after exceptional items)	(29.709)	331.106	862.76				
Net Profit / (Loss) for the period after tax	(29.709)	117.711	611.31				
Paid-up Equity Share Capital							
(Share of Re. 5/- each)	4998.11	4998.11	4998.11				
Earning per equity share	2000-000	117571751010	790.40				
Basic	(0.030)	0.214	0.61				
Diluted	(0.030)	0.214	0.61				

Note:

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the guarter and half year ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com)

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

By Order of the Board For Jump Networks Limited Atul Kumai **Managing Director**

(Amount in 'Lakhs' except EPS)

Date: 12/11/2021 Place: Mumbai

Place: Mapusa-Goa Date: 11th November, 2021

financialexp.epapr.in

Pune

DIN: 07271915

34

By Order of the Board For Ganga Papers India Limited

Ramesh Kumar Chaudhary

Date: 12.11.2021 Place: Pune

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांकः ACC / X / 2217 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नावः Gujarati Gaurav Organisation & Charitable Trust बाबत Bhavesh Jethalal Tanna अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर वौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केल जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शक्कानिशी आज दिनांक १२/११/२०२१ रोजी दिली.

शिक्का

सही/-अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयं. बृहन्मुंबई विभाग, मुंबई

समांतरसाठी १०३ कोटी वाढवून मागणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द

सोलापूर, दि.१२ (हिंदुस्थान समाचार) : समांतर

PUBLIC NOTICE

my clients intends to purchase Flat No 1803 & Flat No. 1804 on 18th Floor of Building No. 2 in the building Known as "VEENA SKY HEIGHTS CO-OP. HSG SOC. LTD." situated at Mahavir Nagar Saibaba Nagar Extension Road, Borival (West) Mumbai - 400 092 from its curren owners (1) MR. TUSHAR NARESH SHAH & (2) MRS. RASILA NARESH SHAH for aluable Consideration.

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any by way of pending, litigation, lease, license, lien inheritance, share, sale exchange mortgage, gift, attachment, agreement possession, title, hypothecation, surrender of rights, encumbrances howsoever of otherwise or any interest on the said Property mentioned above within (7) Seven days in writing to MR. KARAN P. GANDHI at Office No. 102 on 1st Floor, "Ashiana Building", Shantilal Mody Road, Kandival (West), Mumbai - 400 067 from the publication of this notice failing which it shall pe presumed that no adverse title, claim or demand of any nature whatsoever exists in respect of the above said property/apartment and the claims if any shall be deemed to have given up or waived and my clients shall proceed to purchase the same from the above said owner

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. 1803 admeasuring 792 sq. ft. Carpet Area & Flat No. 1804 admeasuring 792 sq. ft. Carpet Area on 18th Floor of Building No. 2 in the building known as "VEENA SKY HEIGHTS CO-OP. HSG. SOC. LTD." situated at Mahayir Nagar, Saibaba Nagar Extension Road, Borivali (West), Mumbai - 400 092 and constructed on all that piece and parce of land bearing C.T.S. No. 128-A/77, A,B,C 128-A/78 to 81, of Village : Kandivali, Taluka : Borivali, in the Registration District of Mumbai Suburban and Sub-Registration District of Mumbai City and Mumbai Suburban District.

MR. KARAN P. GANDHI Place : Mumbai Date : 13.Nov.2021

54.51

54.51

54.51

63.03 899.92

Ended 30.09.2021

829.8

100.1

100.16

100.16

104.89 899.92

By order of the Board

Managing Directo

Ended 30.09.2021

80.24

75.14

75.14

66.82

66.82

400.00

Chairman & Managing Director

Ended 30.09.202

Inaudited

15.80

13.22

13.22

11.15

400.00

For Swasti Vinayaka Synthetics Ltd Rajesh Podda

234.87

30.36

30.36

30.36

41.35 700.00

SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED CIN NO.: L99999MH1981PLC024041

Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email: svslinvestors@svgcl.com

Lower Parel, Mumbai - 400011. Email : svslinvestors@svgcl.com
EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021
Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs. in Lakh.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results file

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annua Financial Results are available on the websites of BSE at www.bseindia.com and or

ASHIRWAD CAPITAL LIMITED

CIN NO.: L51900MH1995PLC036117

Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email: actinvestors@sygcl.com

EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

gulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs. in Lakh

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed wit

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results

are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's websit

Ended 30.09.2021

56.82

54.32

48.56

48.56 400.00

Particulars

Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary

items)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary

items)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary

lotal Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensiv Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of Rs. 1 /- each) (forcontinuing and discontinued operations -Basic & Diluted:

items)
Total Comprehensive Income for the

ompany's website www.swastivinayaka.com

Particulars

Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax
after Exceptional and/or Extraordinary

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehens

period(after tax) and Other Comprehensincome (after tax))
Equity Share Capital
Earnings Per Share (of Rs. 1 /- each)
(for continuing and discontinued operati
Basic & Diluted ;

Place : Mumbai Date : 12th November 2021

Place : Mumbai

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

Place : Mumbai Date : 12th November, 2021

जलवाहिनीच्या प्रकल्प खर्चात १०३ कोटी रूपये वाढवून देण्याची मागणी करणाऱ्या हैदराबादच्या पोचमपाड कंपनीला दिलेला मक्ता रह्न करण्याचा निर्णय रमार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत

या बाबतची माहिती देताना सोलापूर रुमार्ट सिटी

नमुना क्र- युआरसी — २ कायद्याच्या प्रकरण २१ वे भागा १ अंतर्गत नौदणीवाबत सूचना वेण्याची जाहिरतत (कंप्रनी कायदा २०१३ च्या करमा ३०४ (बी) आणि कंपनी (नोहणीस प्राषिकृत) अधिनेयम, २०१४ वे नियम ४ (१) नुसार)

. येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३

. येथं सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च कलम ३६६ वे उपकलम (२) नुसार श्रेअसंद्वारा कंपनी मर्यादित किंवा हमीद्वार कंपनी मर्यादित किंवा अमर्यादित कंपनी क्लाग्य २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत स्मार्टको किचन्स होल्डींग्ज एतरास्त्री या मर्यादित साथित भागीदारी संस्थेची १००, एक्टोरस्ट, मर्यादित साथित भागीदारी संस्थेची १००, एक्टोरस्ट, मर्रान क्लाइंट्स, मंबई-४०००२ येथील निबंधकांकडे नॉदणी करण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे.

नौंदणी करण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे.

२. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे :

प्रामुख्याने वितरण, डिलिक्टरी किचन, कच्च्या मालाची
प्राथमिक प्रक्रिया अन्न तथार करण्याच्या ॲिंतम टप्प्यात,
सार्वजनिक उरपादनासठी अन्न तथार करणाच्या
स्वयंपाकघरातील व्यवसाय चालु ठेवण्यासाठी,
वैविच्यपूर्ण ग्राहकांना वर्जवार कंटरिंग प्रचान करणे, घाऊक
किंवा विक्रीसाठी खायपवाचीच उपायतन आणि पंकेज
करिका बाहक, डमांड डिलिक्टरी व्यवसाय वर्षीपर्रकावर,
एक अभिनव तंत्रज्ञान 'खेरफोर्म तथार करतात जो
रेस्टोर्ट्स आणि प्राहक यांच्यात एकच संपर्क 'कण्युन
काम करतात, रेस्टोर्ट्सच्या विस्तृत श्रेणीतुन आंडर
करण्यासाठी एक खिडकी प्रचान करतात जाणि संपूर्ण
फूड ऑडरिंग आणि वितरण समाचान तथार करतात.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑप

असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-४/५. सीटीए

क. १११/१२, युनियन पार्क रोड क्र.४, पट्टी शाळेजवळ मुंबई-४०००५० येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर

्ययं पूर्वभा दंभात पत आह का, काणाह व्यक्तिम स्व अजांत आहेत असत्यात त्यांनी त्यांचे आहेप तेखी स्वरुपात केंद्रीय नोंदगीकरण केंद्र (सीआरसी), भारतीय कोंपीट कामकाज संस्था (आयआरसीए) जोट क. ६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव १२००५ हरयाणा येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांच्या आत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावेत.

अर्जदारांची ना

१. कुमारी शमीम समतान

श्री. अमनदीप सिंग अहलुवालिय

२. कुमारी वसावी विद्वल

भाज दिनांकीतः १३.११.२०२१

डेव्हलपमेंट कॉपोरेशनचे अध्यक्ष असीम कुमार गुप्ता म्हणाले, पोचमपाड कंपनीविषयी अनेक तक्रारी आलेल्या आहेत. समांतर जलवाहिनीसाठी तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक रकमेची मागणी करणे मान्यच नाही. त्यापेक्षा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयावर एकमत

झाले. त्याला काही अवधी लागेल. परंतु एप्रिल २०२२ च्या आतच या कामाला सुरुवात होईल.श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रमार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेले रस्ते

SVA INDIA LIMITED

CIN: 151909MH1981PI C281775 Ph no. (O) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855, Email: cs@svaindia.com, Website : www.svaindia.com

nt of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended

		(As. Ir	n Lakh Except EPS)
Particulars	Quarter ended September 30, 2021	For the six months ended September 30, 2021	
Total income from operations (net)	104.33	121.94	5.4
Net Profit from ordinary activities after tax	79.53	72.44	-35.46
Net Profit for the period after tax			
(after Extraordinary items)	79.53	72.44	-35.46
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	0	0	-35.46
Equity Share Capital	330.26	330.26	330.26
Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
in the Balance Sheet of previous year)			
Earnings Per Share (of Rs 10/- each) for continuing			
and discontinued operations)			
1. Basic:	2.41	2.19	-1.07
2. Diluted:	2.41	2.19	-1.07
NOTEC.			

The above is an extract of the detailed format of QuarterlyHalf Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regularements) Regulations, 2015. The full format of the QuarterlyHalf Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Company's

The said financials results were reviewed by the Audit Committee and approved by the Boan of Directors of the Company in its meeting held on November 12, 2021. (Rakhi Gupta) Director

Date: November 12, 2021 Place: Mumbai

HARIYANA VENTURES LIMITED

(Formerly known as Hariyana Metals Limited)
CIN: 199999MH1975PLC018080

Regd. Office: Old Motor Stand, Itwari, Nagpur - 440008, Maharashtra, India Weblaite: www. hariyanametals.in;,Email id: hariyanametals@gmail.com; hariyana_ngp@bsnl.in
Phone: 0712-2766301 / 2768743-49 Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30thSeptember, 2021.

	(ns. III Laus)										
SR.	PARTICULARS	G	uarter Ende	ed	Half Ye	ar Ended	Year Ended				
No		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	220	4.95	55.76	224.95	81.79	285.15				
2	Other Income	3	1.19	2.00	4.19	5.30	16.9				
3	Net Profit/(Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10.37	-12.38	-10.65	-2.01	-13.41	-23.79				
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.37	-12.38	-10.65	-2.01	-13.41	-23.79				
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.37	-12.38	-10.65	-2.01	-13.41	-22.74				
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10.37	-12.38	-10.65	-2.01	-13.41	-22.74				
7	Equity Share Capital (face value of 10/- each)	58.05	58.05	58.05	58.05	58.05	58.05				
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	0				
9	Earnings Per Share(for continuing and discontinued operations)-										
	**Basic:	1.79	-2.13	-1.83	-0.35	-2.31	-3.92				
	Diluted:	1.79	-2.13	-1.83	-0.35	-2.31	-3.92				

Notes: The above Inaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 11th November, 2021.
The above result has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act 2013, and other recognized accounting practices and policies to 'the extent applicable.
The Financial results for the quarter ended on 30 Sept, 2021 have been subjected to a "Limited Review" by the statutory auditors of the Company. The Limited review report will be filled with the stock Exchange and will also be available on Company's website https://www.harlyanaventures.tr/.
The company's business activity fails within single primary business segment thus Segmental Report of accounting is not applicable to the company according to the Ind AS 108 "Operating segmental".

segments"
For the quarter ended 30.09 2021 the management has not provided current tax provision since the company has made an overall loss uptill quarter ended 30.09 2021
Previous year / period figures have been recested and / or regrouped wherever necessary
For Harly

Dated :November 12, 2021

Asia Capital Limited

CIN: L6593MH1983PLC342502
Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhbhai Patel Road, Vile Parle (W), Mumbai- 400 056 Phone: 022-26100787/ 801/ 802 Email: asiacapitallimited@gmail.com Website: www.asiacapital.in Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 (Amount in Rupees)

		Quarte	r ended	Half	Year ended	Year ended
	Particular	30-09-2021	30-06-2021	30-09-2021	30-09-2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from operations	11,66,293	10,86,268	22,52,561	23,91,489	45,38,720
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or					
	Extraordinary items)	7,16,181	7,63,603	14,79,784	14,97,628	25,09,948
3.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or					
	Extraordinary items)	5,23,349	5,63,771	10,87,120	11,02,738	18,64,647
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)					
	for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	5,23,349	5,63,771	10,87,120	11,02,738	18,64,647
5.	Paid up Equity Share Capital	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000
6.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and					
	discontinued operations)					
	1.Basic:	0.17	0.18	0.35	0.59	0.60
	2.Diluted:	0.17	0.18	0.35	0.59	0.60

The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Unaudite Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and Company's website https://www.asiacapital.in/quarterly_reports.php

> By the order of the Board For Asia Capital Limite Sd/

Santosh Suresh Choudhary Managing Directo

महापालिकेकडे हरूतांतर करून त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीची

जबाबदारी देण्याचा विषयही यावेळी मार्गी लागला.

GANGA PAPERS INDIA LIMITED

Regd. Off: 241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune-410506
Email:-compliance.gpil@gmail.com; Website:- www.gangapapers.in CIN:- L21012MH1985PTC035575 Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021

anu nan year enueu	Join Jehic	5111BGI, ZUZ		NS. III Laus
	Quarter	Six Month	Quarter	Year
Particulars	ending	ending	ending	ending
Faiticulais	30-09-2021	30-09-2021	30-09-2020	31-03-2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations (net)	4,813.53	12,795.59	3,430.51	17,660.89
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	67.02	280.68	46.05	413.42
Net Profit/ (Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)	67.02	280.68	46.05	413.42
Equity Share Capital	1,078.89	1,078.89	1,078.89	1,078.89
Reserves (excluding Revaluation Reserve as shown				
in the Balance Sheet of previous year)	-	-	-	823.24
Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs.10/- each)Basic and Diluted	0.62	2.60	0.43	3.83
Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs.10/- each)Basic and Diluted	0.62	2.60	0.43	3.83
Note: The above is an extract of the detailed format of	f Ouartarly / A	onual Einanaia	I Doculto filoda	with the Stock

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.

> By Order of the Board For Ganga Papers India Limited Sd/

Ramesh Kumar Chaudhary (Chairman & Director)

DIN: 00080136

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

CIN: L24239MH1991PLC062298

Regd. Off.: 83-E,Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018

Email :- shamrockfin@gmail.com | website - www.shamrockindustrial.wordpress.com | Tel: 022-40778879

BSE Code: 531240

(Rs. In Lakhs)

Extract of standalone UnAudited Financial Results for the quarter and Half year ended 30.09.2021								
	Quarter Ended	Quarter Ended	Half year Ended					
Particulars	30.09.2021	30.09.2020	30.09.2021					
	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)					
Total income from operations	-	-	-					
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(4.96)	(1.60)	(19.71)					
Net Profit / (Loss) Before tax (after extraordinary items)	(4.96)	(1.60)	(19.71)					
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(4.96)	(1.60)	(19.71)					
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	542.84	542.84	542.84					
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	(351.87)					
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)								
Basic :	(0.09)	(0.03)	(0.36)					
Diluted:	(0.09)	(0.03)	(0.36)					
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)								
Basic :	(0.09)	(0.03)	(0.36)					
Diluted :	(0.09)	(0.03)	(0.36)					
Note: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Unaudited Financial Results								

Note: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Unaudited Financial Results 30.09.2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com). (b) The above Financial Result for the quarter and half year ended 30th September, 2021 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2021. The Limited Review for the Un-audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021 has been carried out by the Statutory Auditors of the Company.

FOR SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LTD

Date: 13.11.2021

Kamlesh Khokhar Managing Director - 00322223



Date: 12.11.2021

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३.

कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ दूर.:+९१-०२२-६६६१०३०१/२, फॅक्स:०२२-६६६१०३०८, ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट: www.damodargroup.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता

अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात) संपलेली तिमाई संपलेले अर्धवर्ष तपशील संपलेली तिमाही 30.09.2029 30.08.2029 30.08.202 अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) २०९२२.३६ ४११९३.६४ 93223.40 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (९०६.९४) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (९०६.९४) ४६८.७२ ८३२.७७ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (६२८.८३) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 399.20 ५६९.५१ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (393.66) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/– प्रती) 9984.00 9984.00 9984.00 उत्पन्न प्रतिभाग (रू.५/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) -- मळ व सौमिकुत (रु.) 9.30 2.88 -2.00

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही / -अरुणकुमार बियानी

दिनांक : १२.११.२०२१ ठिकाण : मंबई

अध्यक्ष-डीआयएन:०००१६५१९

PBA INFRASTRUCTURE LTD.

Regd office: 611/3, V.N.Purav Marg, Chembur, Mumbai - 400 071 Website : www.pbainfra.in Email :pbamumbai@gmail.com Tel : (022) 61277200/01/02 / Fax : (022) 61277203 / CIN : L45200MH1974PLC017653

By order of the Boar

Extract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year Ended on 30th September, 2021
[In terms of Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

	[Interned of Negaridaes 11 (1) of the GEB1 (Eleaning Genegation	no and Bioolog	aro rioquironi	onto) regulati	Rs in Lakhs
		Quarter	Quarter	Half Year	Half Year
Sr. No.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended
		30.09.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income From Operations	2,587.49	384.25	2,943.15	671.15
2	Net Profit / (Loss) for the period (before				
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,084.41	(65.49)	2,022.76	(165.26)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	91.23	(65.49)	29.57	(165.26)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	68.43	(65.49)	22.18	(165.26)
5	Total Comprehensive Income for the period				
1	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
L	and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-
6	Equity Share Capital	1,350.06	1,350.06	1,350.06	1,350.06
7	Reserves (excluding Revaluation Reserve as				
	shown in the Balance Sheet of previous year)	-	-	193.01	(144.01)
8	Earnings Per Share				
1	(before and after extraordinary items)				
	(Face value of Rs. 10/- each)				
	(a) Basic (Rs.)	0.51	(0.48)	0.16	(1.22)
	(b) Diluted (Rs.)	0.51	(0.48)	0.16	(1.22)

Notes: The above results have been reviewed by Audit Committee and Approved by the Board of Directo at their meeting held on 12.11.2021

The above is an extract of the detailed format of the Results for Quarter Ended and Half Year Ended as on 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2021 is available on the stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors

Narain P. Belan Managing Director

SUUMAYA INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Suumaya Lifestyle Limited) CIN: L18100MH2011PLC220879

Regd. Off: Gala no. 5F/D, Malad Industrial Units, Coop Soc Ltd, Kanchpada, Ramchandra Lane Extension, Malad (W) Mumbai 400064 Tel. No. 022-49712096 | Website: www.suumaya.com



EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 (₹ in crores Standalone Half Year Ended Year Ended Half Year Ended Quarter Ende Quarter Ended Particulars 8 2 2 $30.09.2021 \\ 30.06.2021 \\ 30.09.2020 \\ 30.09.2021 \\ 30.09.2021 \\ 31.03.2021 \\ 30.09.2021 \\ 30.06.2021 \\ 30.06.2021 \\ 30.09.2020 \\ 30.09.2021 \\ 30.$ (Unaudited)|(Unaudited)| Unaudited)|(Unaudited)|(Unaudited)| (Audited) |(Unaudited)|(Unaudited)|(Unaudited)|(Unaudited)|(Unaudited)| (Audited) Total Revenue 2,867.50 227.80 4.304.23 334.50 2,449.90 3,155.35 6.852.38 10.007.73 4,263,42 Profit before exceptional and 414.60 37.26 416.32 340.81 696.04 464.62 extraordinary items and tax 247.73 166.88 40.95 355.23 40.80 247.73 166.88 40.95 414.60 37.26 416.32 355.23 340.8 696.04 37.11 464.62 Profit after Tax 191.94 140.22 30.02 332 16 26 34 357.78 289 05 305.51 29 87 594.56 26.19 406 10 Earnings Per Share (EPS) 12.51 10.97 211.83 68.38 49.96 118.34 148.47 102.98 108.85 12.45 10.91 168.52 12.51 asic and diluted 102.63 10.97 183.7 160.21 96.16 (not annualised except for vear ended March 31, 2021)

Notes

The above Financial results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee to the Board of Directors and have been approved by the Board of Directors at their (1) respective meetings held on Nov 12, 2021. The Statutory Auditors have carried out limited review of the above financial results.

The Standalone & Consolidated Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In March 2020, the World Health Organisation declared COVID-19 to be a pandemic. The Group has adopted measures to curb the spread of infection in order to protect the health of employees and ensure business continuity with minimal disruption. In view of the pandemic, the Group has considered internal and external information and has performed an analysis based on current estimates while assessing the recoverability of assets including trade receivables, inventories and other non current/current assets (net of provisions established) for any possible impact on the consolidated financial results. The Group has also assessed the impact of this whole situation on its capital and financial resources, profitability, liquidity position internal financial controls etc. and is of the view that based on its present assessment, the carrying amount of assets will be recovered and no material adjustments is required in the preparation of these consolidated financial results. In this regard, the Group will continue to closely monitor any material changes to future economic conditions.

There were no investor complaint pending at the beginning of the quarter or lying unresolved at the end of the quarter. During the quarter the company has not received any investor

Previous quarter and half year figures have been regrouped/reclassified, wherever necessary.

The above is an extract of detailed format of quarterly and half year financial results filed with the National Stock Exchange (NSE) under regulation 33 of SEBI (LODR), 2015. Full format of the (6)financial results are available on website of the Company www.suumaya.com and the website of NSE www.nseindia.com

> For and on behalf of the Board Suumaya Industries Limited

(Formerly known as Suumaya Lifestyle Limited)

Mr. Ushik Gala, Chairmar DIN: 06995765

Place: Mumbai

Date: November 12, 2021